

Novartis India Limited Registered Office: Inspire BKC Part of 601 & 701 Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai – 400 051 Maharashtra, India Tel +91 22 50243000 Fax +91 22 50243010

Email: india.investors@novartis.com CIN No. L24200MH1947PLC006104

Website: www.novartis.in

June 24, 2022

The Secretary BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 500672

Dear Sir/ Madam,

Sub.: Notice to Members- Disclosure under Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In terms of Regulation 30 read with Para A of Part A of Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with the applicable General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020, 21/2021 dated December 14, 2021 and 02/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI (collectively referred to as the 'Circulars'), we are enclosing herewith the copies of the following newspaper advertisements giving Notice to the members that the 74th Annual General Meeting ('AGM') of the members of the Company will be held on Friday, July 29, 2022 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC") only, along with procedure for registering/ updating email addresses/ registering mandate of receiving dividend electronically; manner of casting vote through e-voting; and book closure dates for the purpose of payment of dividend to the members etc:

1. 'Financial Express' (English - All editions); and

2. 'Navshakti' (Marathi - Mumbai)

The above information is also available on the website of the Company at www.novartis.in

You are requested to take the above information on record.

Thanking you

Yours sincerely,

For Novartis India Limited

Nikhil Malpani

Company Secretary and Compliance Officer

Encl.: as above

Name of the

Shareholder

KIRTI RAVAL

KALPANA RAVAL

SAVITA CHADHA

A D DUREJA

V K DUREJA

V K DUREJA

A D DUREJA

A D DUREJA

KALPANA DUREJA

VED KUMARI DUREJI

VED KUMARI DUREJA

By Order of the Board of Directors

Company Secretary & Compliance Officer

I, A N PARTHASARATHY (PAN No.AACPP7112N)

holding 1500 shares of (Hatsun Agro Product

Limited) #1,20A,Rajiv Gandhi Salai OMR)

Karapakkam, Chennai 600 097, in Folio No.11953

bearing Share Certificate Number 734 with

distinctive Number from 69939753 to 69940752 for

1000 Shares & Share certificate bearing Number

2207 with distinctive Number from 106816720

106817219 for 500 shares of INR, 1/- each

certificates. I do hereby give notice that the said

Share Certificate(s) are lost and I have applied to

the Company for issue of duplicate Share

certificates with Face value of INR 1/- certificates.

The public is hereby warned against purchasing or

dealing in anyway with the said Share Certificates

The Company may issue duplicate Share

Certificates if no objection is received by the

Company within 15 days of the publication of this

advertisement, after which no claim will be

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot be

held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies,

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies or

entering into any agreements

with advertisers or otherwise

acting on an advertisement in

any manner whatsoever.

A N PARTHASARATHY

entertained by the Company in that behalf.

Place: CHENNAI

Date: 24.06.2022

For Lords Chloro Alkali Limited

KALPANA DUREJA

Nitesh Anand

LORDS CHLORO ALKALI LIMITED (CIN: L24117RJ1979PLC002099)

Regd office: SP-460, Matsya Industrial Area, Alwar-301030 (Rajasthan)

Corp. Off.: A-281 1" Floor, Defence Colony, New Delhi-110024

Phone: 011-40239034/35

Web: www.lordschloro.com, E-mail: Secretarial@lordschloro.com

Notice is hereby given that the equity share certificate for the under mentioned

securities of the company have been lost/misplaced and the holder of the said

Shares

20

10

securities have applied to the company to issue duplicate certificate

Distinctive

No.

1017347-1017351

1017015-1017017

1579906-1579925

1683265-1683269

1799790-1799794

580049-1580058

996659-996663

970789-970793

Any person having objection to same may apply to the company within 15 days of

this notice otherwise, the company shall proceed to issue duplicate share

42611

42425

57687

74674

84880

57714

37386

34058

certificate.

Place: New Delhi

Date: 23.06.2022

आज़ादी क

अमृत महोत्सव

17269

17193

22140

27555

33442

15954

15101

(A Government of India Enterprise)

'Khanij Bhavan', 10-3-311/A, Castle Hills, Masab Tank, Hyderabad -500028 Corporate Identity Number (CIN) - L13100TG1958GOI001674 COMMERCIAL DEPARTMENT

Tender Enquiry No: COM-I(48)/2021-22 MSTC Ref. No.: NMDC/HO/30/22-23/ET/195 NMDC Limited, A "NAVARATNA" Public Sector Company under Ministry of Steel, Govt, of India, invites online bids from prospective bidders for the work of "Hiring of Plant & Mining Machineries for working in NMDC Kumar Marenga Stock pile for a period of two years as detailed in the tender documents and extendable for one more year at the discretion of NMDC with Mutual Consent." The detailed NIT and Bid documents can be viewed and /or downloaded from 23-06-2022 to 20-07-2022 from following website links;

. NMDC website - https://tenders.nmdc.co.in/nmdctender/

2. Central Public Procurement portal - https://www.eprocure.gov.in/epublish/app and search tender through tender enquiry number

3. MSTC portal - https://www.mstcecommerce.com/eprochome/nmdc/ buyer_login.jsp For further help refer to 'vendor guide' given in MSTC website. The bidders are requested to submit their bids online through MSTC Limited website. The details of submission of bid through online are given in NIT. The Bidders on regular basis are required to visit the NMDC's website/CPP Portal/ MSTC website for corrigendum, if any, at a future date. For further clarification, the following can be contacted -Executive Director (Commercial); NMDC Ltd, Head Office, Commercial Dept. Khanij Bhavan, 10-3-311/A, Masab Tank, Hyderabad, Telengana State - 500028. Contact No.: 040 - 23536740, 040 - 23538713-21, (Extn: 170), E-mail: kvvssrkvprasad@nmdc.co.in Cc to: akpadhv@nmdc.co.in

Sd/- Executive Director (Commercial)

AGIO PAPER & INDUSTRIES LIMITED

CIN: L21090WB1984PLC037968 Registered Office: 505, Diamond Prestige 41 A, AJC Bose Road, Kolkata - 700 017 Phone: +91 033 4063 0612; E-mail: ho@agiopaper.co.in Website: www.agiopaper.co.in

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 5, 6 and other applicable provisions of the Securities And Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("SEBI Delisting Regulations"), Agio Papers & Industries Limited ("the Company") is in the process of making application of voluntary delisting of its equity shares from the Calcutta Stock Exchange Limited ("CSE") only, as approved by the Board of Directors in its meeting held on 23rd June 2022. However, equity shares of the Company continue to be listed on Stock Exchange having nationwide trading terminal i.e., BSE Limited. The equity shares of the Company are sought to be delisted from the CSE only.

Necessity and Objective of Delisting:

As per SEBI Delisting Regulations, Company's securities can be delisted from CSE as the equity shares of the Company are listed and will continue to be listed on Stock Exchange having nationwide trading terminal i.e. BSE Limited. Since, there is no trading in the equity shares of the Company listed on the CSE for several years and hence the benefits accorded to the investors by keeping the equity shares listed on the CSE do not commensurate with the cost incurred by the Company for the continued listing on CSE. The shareholders of the Company will not suffer due to its delisting from the CSE as the equity shares of the Company will remain to be listed on BSE Limited.

By Order of the Board For Agio Paper & Industries Limited

Place : Kolkata Date : 23.06.2022 Malay Chakrabarty Director DIN: 03106149

ROSSARI BIOTECH LIMITED ROSSARI

Regd. Office: 201 A - B, 2nd Floor, Akruti Corporate Park, L.B.S Marg, Next to GE Gardens, Kanjurmarg (W), Mumbai - 400078 CIN: L24100MH2009PLC194818

Phone: +91 22 6123 3800 • Website: www.rossari.com Email: info@rossari.com

NOTICE OF THE 13TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 13th Annual General Meeting ("AGM") of Rossari

Biotech Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, July 15, 2022 at 11:00 A.M. IST through Video Conferencing ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") facility, without Physical attendance of the Members, to transact the businesses, as set out in the Notice convening the AGM of the Company.

In accordance with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 03/2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the AGM of the Company will be held through VC/OAVM.

Further, in accordance with the aforesaid Circulars, the Notice convening the AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22 has been electronically sent to all the Members whose email addresses are registered with the Company and/or Depository Participant(s).

Instructions for remote e-voting and e-voting during the AGM

- Pursuant to provision of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, the Company is pleased to provide the facility of remote e-voting to the Members, to exercise their rights to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The facility of casting votes by the Members using an electronic voting system and for participating in the AGM through VC/OAVM facility along with e-voting during the AGM will be provided by Link Intime India Private Limited ("LIIPL").
- The Remote e-voting period commences on Tuesday, July 12, 2022 at 09:00 A.M. IST and will end on Thursday, July 14, 2022 at 05:00 P.M. IST. Voting through remote e-voting will not be permitted beyond 05:00 P.M. IST on Thursday, July 14, 2022. E-voting shall also be made available at the AGM and the Members attending the meeting who have not casted their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM
- The cut-off date for determining eligibility of Members for voting through remote e-voting and voting at the AGM is Friday, July 08, 2022. A person whose name is recorded in the Register of Members or in Register of beneficial owners maintained by Depositories as on the cut-off date i.e. Friday, July 08, 2022 shall only be entitled to avail the facility of remote evoting as well as voting at the AGM.
- Members who have acquired shares after sending the Annual Report for the Financial Year 2021-22 through electronic means and before the cut-off date are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the USER ID and Password for casting the vote.
- The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC / OAVM are also provided in the Notice of the AGM.
- Members who have cast their vote through remote e-voting can participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- In case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 -4918 6000. In case Members have any grievances connected with the login/ e-voting. please contact Mr. Rajiv Ranjan, Asst. Vice President- LIIPL at instameet@linkintime.co.in and +91-022-49186175.

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 along with further details are available on the website of the Stock Exchanges, BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the Company at www.rossari.com and on LIIPL's website at instavote.linkintime.co.in.

The Members holding Shares in physical form and who have not registered their e-mail addresses are requested to update the same with the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), Link Intime India Private Limited at this link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html. In case of any query, a Member may send an e-mail to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in. Members holding Shares in dematerialized mode are requested to register their Email Addresses and Mobile Numbers with their relevant Depositories through their Depository Participants.

The relevant documents pertaining to the items of business to be transacted at the AGM are available for inspection through electronic mode, Members are requested to write to the Company at investors@rossari.com for inspection of said documents.

The Board of Directors at their Meeting held on Thursday, May 19, 2022 have considered and recommended payment of Final Dividend of Re. 0.50 (25%) per equity shares of a Face Value of Rs. 2/- each for the Financial Year ended March 31, 2022, subject to approval of Members in the ensuing AGM.

The Record date fixed for determining the eligibility of Members for the payment of Final Dividend is Friday, July 08, 2022. The Final Dividend if approved would be paid to the eligible Members on or after Thursday, July 21, 2022. The manner in which the Members, who wish to register their bank mandates for receiving their dividends are detailed in the Notice of AGM.

For Company's communication in relation to TDS on dividend payment and related Forms / Declarations thereto, the Members are requested to refer to the Notice of the AGM and Company's website at www.rossari.com/wpcontent/uploads/2022/06/Detailed-note-on-Deduction-of-Tax-at-source-on-Dividend.pdf

Place : Mumbai Date : 23.06.2022

financialexp.epap.in

For Rossari Biotech Limited Parul Gupta Company Secretary

BDO INDIA LLP LEVEL 9 THE RUBY, NW WING, SENAPATI BAPAT MARG, **DADAR (W), MUMBAI - 400028**

INVITATION FOR SUBMITTING BINDING OFFER FOR CHANGE IN OWNERSHIP OF A PROJECT FOR TOWNSHIP DEVELOPMENT IN BHOPAL BDO India LLP ("BDO") has been mandated by Axis Bank (Lender)to seek an investor for change in ownership of Deepmala Infrastructure Private Limited (Company), a company executing a project for township development in Bhopal ("Borrower").

All interested bidders may kindly note that Lender has received a binding offer ("Primary Offer") from an interested entity ("Anchor Bidder") for an aggregate amount of INR 210 crore and comprises change in management and ownership of the Company. Basis the Primary Offer submitted by the Anchor Bidder, post receipt of approval from Company, the Lender is seeking resolution plans/offers ("Resolution Plan(s)") from eligible bidders in accordance with the Reserve Bank of India's ("RBI") Prudential Framework for Resolution of Stressed Assets (RBI/2018-19/203 DBR.No.BP.BC.45/21.04.048/2018-19) dated 7 June 2019 (as amended or modified) ("Prudential Framework").

Eligible bidders are invited to resolve the outstanding debt of the Company by means of change in ownership through a 'Swiss Challenge' process, using the Primary Offer as the anchor bid or the base offer ("Resolution **Process**"). Eligibility criteria for the interested bidders for submitting Expression of Interest (EOI) is as follows:

- a. Permitted Individuals/Body Corporates with minimum Tangible Net Worth (TNW) of INR 450 Crore and a minimum Long-term External Credit Rating (ECR) of A- or equivalent; or,
- b. Financial Institutions/Private Equity companies/ fund houses and any other institution permitted to obtain equity ownership through participation with minimum Assets Under Management of INR 1,000 Crore and committee capital of INR 350 Crore

In case of a consortium of investors, the lead participant would be required to fulfill above criteria (as applicable to it). Interested parties meeting the eligibility criteria may submit Expression of Interest by June 30, 2022, along with requisite documents showcasing eligibility, and refundable security deposit of INR 2 Crore (Demand Draft / PO favoring Axis Bank Limited to be submitted to Corporate Banking Branch, Mumbai / CCSU Bhopal, the contact details are as given below: For Mumbai:

Prakash Rao, Deputy Vice President, Corporate Banking Branch, Axis Bank Limited No.12, A Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai-400021.Mobile: +91 9449468822 For Bhopal:

Amit Upadhyay, Assistant Vice President, CCSU Bhopal, Axis Bank Limited, Star Arcade, Third Floor, M.P Nagar, Zone-I, Bhopal 462011. (Mobile) +91 9824985110 Post submission of refundable security deposit, to obtain Request for Resolution Plan (RFRP) entailing detailed terms and condition and Virtual Data Room (VDR) access, please send an e-mail to kiranchonkar@bdo.in, sapnarao@bdo.in and shreyansesisodia@bdo.in. RFRP as well as VDR access will be made available to interested parties who are found to be eligible.

This advertisement does not constitute and will not be deemed to constitute an offer from or on behalf of the Lenders or any commitment on the part of BDO. BDO/Lender reserve the right to withdraw/suspend/ modify the Resolution Process or any part thereof, to accept or reject any/all offer(s) at any stage of the process or to vary any terms without assigning any reasons and without any liability. This is not an offer document. This is not an offer or an invitation to offer or undertake any sale of securities.

b NOVARTIS

NOVARTIS INDIA LIMITED Registered Office: Inspire BKC Part of 601 & 701, Bandra Kurla Complex,

Bandra (East) Mumbai - 400 051 Tel.: +91 22 50243000; Fax: +91 22 50243010 Email: india.investors@novartis.com; Website: www.novartis.in CIN: L24200MH1947PLC006104

INFORMATION REGARDING 74th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD ON JULY 29, 2022 THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) AND RECORD DATE FOR FINAL DIVIDEND

- Members may please note that the 74th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held through VC/ OAVM on Friday, July 29, 2022 at 11:00 a.m. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and Rules made thereunder and Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020, 21/2021 dated December 14, 2021 and 02/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI (collectively referred to as the 'Circulars'). to transact the business set out in Notice calling for AGM.
- Pursuant to the above Circulars, Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2021-22 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s) ('DPs'). The Notice of the 74th AGM and Annual Report for the financial year 2021-22 will also be available on the website of the Company at www.novartis.in and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com
- Manner of registering/updating email addresses/registering mandate of receiving dividend electronically
 - i. For members holding shares in physical mode, SEBI vide its Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB/ P/CIR/2021/655 dated November 03, 2021 has mandated registration of PAN, KYC details and Nomination. Members holding shares in physical form, are therefore, requested to submit their PAN, KYC details including Bank details and Nomination details to RTA. Link Intime India Private Limited, by sending a duly filled Form ISR-1 and other relevant forms with the PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) and cancelled cheque leaf.
 - ii. Members holding share(s) in an electronic mode are requested to register their email ID or intimate changes, if any, in their bank account details with their DPs.
- 4. Manner of casting vote through e-voting
- i. Members will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system. Members have the option to either cast their vote using the remote e-voting facility prior to the AGM or e-voting during the AGM.
- ii. The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the members through email after successfully registering their email addresses in the manner provided above.
- iii. The detailed procedure for casting the votes through e-voting shall be provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website
- 5. Members may note that the Board of Directors at their meeting held on May 19, 2022 has recommended a final dividend of ₹ 10 (Rupees Ten Only) per equity share. The final dividend, subject to the approval of the members, will be paid on or after August 02, 2022, to the members whose names appear in the Register of Members, as on record date i.e. July 21, 2022, through various online transfer modes to the members who have updated their bank account details.
- 6. For members who have not updated bank account details. dividend warrants / demand drafts will be sent to the registered addresses.
- Pursuant to the provisions of Section 91 of the Act, the Register of Members and Share Transfer Books will remain closed on all days from Friday, July 22, 2022 to Friday, July 29, 2022, both days inclusive.
- Members may note that pursuant to the Finance Act, 2020, dividends paid or distributed by a Company after April 1, 2020 shall be taxable in the hands of the members. The Company shall therefore be required to deduct tax at source at the time of making payment of the said dividend. Members are requested to submit the documents in accordance with the applicable laws. Detailed tax rates and documents required for availing the applicable tax rates are provided in the Notice of the AGM.

This Notice is being issued for the information and benefit of all the members of the Company in compliance with the provisions of the Circulars.

By Order of the Board of Directors

Nikhil Malpani Company Secretary & Date : June 23, 2022 Place: Mumbai Compliance Officer



TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED A Tata Power and Delhi Government Joint Venture


Jun 24, 2022

Regd. Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi 110 009 Tel: 66112222, Fax: 27468042, Email: TPDDL@tatapower-ddl.com CIN No.: U40109DL2001PLC111526, Website: www.tatapower-ddl.com

NOTICE INVITING TENDERS TATA Power-DDL invites tenders as per following details:

Estimated Cost/EMD (Rs.)	Availability of Bid Document	Last Date & Time of Bid Submission/ Date and time of Opening of bids
5.35 Crs/ 10,00,000	24.06.2022	15.07.2022;1700 Hrs 15.07.2022:1730 Hrs
1.85 Crs/ 5,00,000	24.06.2022	15.07.2022;1700 Hrs 15.07.2022:1730 Hrs
73.63 Lac/ 1,84,000	25.06.2022	16.07.2022;1600 Hrs 16.07.2022:1630 Hrs
	5.35 Crs/ 10,00,000 1.85 Crs/ 5,00,000 73.63 Lac/	Cost/EMD of Bid Document 5.35 Crs/ 10,00,000 24.06.2022 1.85 Crs/ 5,00,000 24.06.2022 73.63 Lac/ 25.06.2022

website www.tatapower-ddl.com→Vendor Zone → Tender / Corrigendum Documents Contracts - 011-66112222



DELHI JAL BOARD: GOVT. OF NCT OF DELHI OFFICE OF THE ADDL. CHIEF ENGINEER (M)-10/EE(T) ENGINEERS BHAWAN 2nd FLLOR, ANDREWS GANJ, **NEAR MOOL CHAND CROSSING, NEW DELHI-110049**

			()	
S. Vo.		Amount Put to Tender, EMD, Tender Fee	Date of release of tender in E- Procurement Solution)	Last date / time of receipt of Tender through E- Procurement Solution
1	Construction of Rain water Harvesting in Vasant Nagar ward under AC-44, R.K. Puram		21.06.2022 Tender I.D. No. 2022_DJB_224841_1	01.07.2022 at 2.00 P.M.

SHORT NIT NO. 34/ACE(M-10/EE(T)/ 2022-23

Further details in this regard can be seen at (https://govprocurement.delhi.gov.in).

ISSUED BY P.R.O. (WATER) Sd/- (V. K. Gupta) Advt. No. J.S.V. 204 (2022-23) **EXECUTIVE ENGINEER (T) M-10** "STOP CORONA:

Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene.

ACC Limited

Registered Office: Cement House, 121 Maharshi Karve Road, Mumbai - 400020 CIN: L26940MH1936PLC002515. Tel: 022-41593321. E-mail: ACC-InvestorSupport@acclimited.com Website: www.acclimited.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS REGARDING TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ('Rules') for transfer of all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years, to the IEPF set up by the Central Government. Accordingly, the dividend amount pertaining to the 78" Interim Dividend declared during the financial year ended

December 31, 2015, which remains unclaimed for seven (7) years is due to be credited to the IEPF by August 22, 2022. The Company in compliance with the aforesaid Rules has sent individual communication to those shareholders

whose shares are liable to be transferred to IEPF and has also uploaded full details of unclaimed dividends as well as such shares due for transfer on the website of the Company at www.acclimited.com. Shareholders are requested to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to IEPF.

In view of the above, all such Shareholders are requested to make an application to the Company on or before August 1, 2022 for claiming the unpaid dividend from the year 2015 onwards so that their shares are not transferred to IEPF. Kindly note that all future benefits, dividends arising on such shares would also be transferred to IEPF. Shareholders may note that both the unpaid/unclaimed dividends and the shares transferred to IEPF can be claimed

by them from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. For any clarification on the above, Shareholders may kindly contact the Company's Registrar and Share Transfer Agent, KFIN Technologies Ltd., Tower B, Plot Nos. 31 & 32 Selenium Building, Gachibowli Road, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500032, Telephone Nos.: 040-67162222, Email: einward.ris@kfintech.com.

Attention of the Members holding shares of the Company in physical form is invited to go through the said important communication under the weblink at https://acclimited.com/newsite/pdf/Communication-to-the-Shareholdersholding-shares-inPhysical-Form.pdf

Place: Mumbai Date: June 24, 2022



Regd. Office: Commerz, 3" Floor, International Business Park, Oberoi Garden City, Off Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400063 CIN: L45200MH1998PLC114818; E-mail Id: cs@oberoirealty.com Website: www.oberoirealty.com; Tel: +91 22 6677 3333; Fax: +91 22 6677 3334

NOTICE

Annual General Meeting and Annual Report The 24th Annual General Meeting of Members ("AGM") of the Company to transact the

businesses as set forth in the notice of the meeting ("Notice") will be held on Friday, July 15, 2022 at 11:00 a.m. through video conference/ other audio visual means ("VC") without the physical presence of the Members of the Company, in compliance with the applicable provision of Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2022 issued by Ministry of Corporate Affairs, and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 issued by Securities and Exchange Board of India (collectively, the "said Circulars"). In terms of the said Circulars, the Annual Report of the Company (including the Directors' Report, Auditors' Report and Financial Statements) for FY2021-22, and the Notice has been sent only by email to the members whose e-mail address are registered with the Company or with the Depository. The above documents has been uploaded on Company's website (www.oberoirealty.com), and on the website of stock exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). A member shall be entitled to request for physical copy of any such documents

Members who have not yet registered their e-mail addresses for receiving documents in electronic form are requested to register their e-mail addresses; and such members can obtain login credentials for e-voting by sending following details on cs@oberoirealty.com: (A) their folio/ demat account number, (B) their email id, and (C) scanned copy of their (i) share certificate (front & back)/ client master or consolidated account statement, (ii) PAN card (self attested), (iii) Aadhar (self attested). In respect of shares held in physical form, the Company will update the email address basis the above information. Members holding shares in demat mode are requested to update their email address with their depository participant. Members are requested to keep their email id updated in their demat account/folio

Members desirous of obtaining any information concerning the accounts and operations are requested to address their queries at cs@oberoirealty.com at least 7 working days prior to the AGM, to enable the Company to suitably reply to such queries at the AGM/by

E-voting Information

In terms of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules thereto, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with the said Circulars, the Company is providing e-voting facility to its members to cast their vote by electronic means before the AGM (Remote e-voting) and during the AGM, on all the resolutions set forth in the Notice. The Company has engaged services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing e-voting facility. Kindly refer the Notice regarding instructions on e-voting. The Notice will also be available on the e-voting website of CDSL www.evotingindia.com.

Remote e-voting shall commence from July 12, 2022 (9.00 A.M.) and ends on July 14. 2022 (5.00 P.M.). The Remote e-voting module shall be disabled by CDSL after 5.00 P.M. on July 14, 2022. The cut-off date for determining the eligibility to vote is July 8, 2022 and only the persons holding shares of the Company (in physical or dematerialized form) on the cut-off date shall be entitled to avail the facility of e-voting. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice and hold shares on the cut-off date of July 8, 2022, should follow the instructions given in Notice to obtain his/her login id and password for e-voting. Members who have not voted through Remote e-voting facility, will be permitted to vote through e-voting at the AGM. The Members who have already casted their vote through Remote e-voting may attend the AGM through VC but shall not be entitled to cast their vote during the AGM.

In case you have any queries or issues or seek assistance w.r.t. VC facility before or during the meeting, or regarding CDSL e-voting system, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact CDSL on +91 22 2305 8738/8542. Alternatively, the e-voting related grievances may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Senior Manager, Central Depository Services (India) Limited, AWing, 25" Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, NM Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or by email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800 22 55 33. Record Date

Also, notice is hereby given that the record date for the purpose of payment of dividend on

equity shares for the year ended March 31, 2022 is July 8, 2022. Accordingly, the dividend

of Rs. 3/- per equity share as recommended by the Board, if approved at the Annual General Meeting, would be paid to those members whose name appears on the Register of Members at the end of the day on July 8, 2022.

For Oberoi Realty Limited Place: Mumbai Bhaskar Kshirsagar Date: June 23, 2022 Company Secretary



(A Govt. of Karnataka Company) Regd. Office: #32, 5th Floor, (Karnataka State Cooperative Federation Ltd.'s Building) D. Devaraj Urs Road, (Race Course Road), Bengaluru-560 001.

NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 4th July, 2022 at 4.00 p.m. at the above address to, interalia, consider and to take on record the Un-audited Financial (Provisional) Results of the Company for the Quarter ended 31.03.2022 in terms of Clause 41 of the Listing Agreement. For The Mysore Paper Mills Limited,

Date: 23.06.2022

Bengaluru

For ACC Limited

Rashmi Khandelwal

Company Secretary & Compliance Officer

ACS 28839

Sd/- Mohan D Kulkarni **Company Secretary**

HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited)

Regd. Off. Hindustan Unilever Limited, Unilever House,

B D Savant Marg, Chakala, Andheri (East) Mumbai - 400 099

PUBLIC NOTICE FOR ISSUE OF

DUPLICATE SHARE CERTIFICATES Notice is hereby given that the following Share Certificates have been reported as lost / misplaced and the Company intends to issue Duplicate Certificates in lieu thereof, in due

Any person who has a valid claim on the said Shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.

Folio No.			Distinctive No. (s)
2902117	400		1134168841 to 1134169240
	Folio No.	(Rs.1/f .v)	2902117 400 5240337

E-AUCTION SALE NOTICE (under regulation 32 & 33 of IBBI (Liquidation Process) Regulations, 2016) UNITY INFRAPROJECTS LIMITED (In Liquidation) ('UIL') (CIN: L99999MH1997PLC107153)

Liquidator of UIL hereby invites Eligible Bidder(s) for participation of E-Auction Sale of Assets of UIL, listed herein, on "As is Where is, Wherever There is & Without Recourse" basis and as per the conditions and process listed in the process document.

(Sale under Insolvency and Bankruptcy Code, 2016)

	Description of Assets	Reserve Price (Amt in INR)	Earnest Money Depos (Amt in INR)
1.	Flat At Taloja (40.030 Sq. Meter – Build Up Area) 2nd Floor, D-95/2:4, Sarvovar Co-op Housing Society, Sector 6 at Kalamboli, Navi Mumbai, Taluka Panvel, District Raigad – 410 218	₹ 27.65 Lakhs	₹ 2.76 Lakhs

memorandum to be downloaded from https://indiaauction.com Note: The Assets as mentioned in the process memorandum will be sold in different lots. The bidder can bid for combination of any Lots or combination of any vehicles within the Lots by depositing the Earnest Money Deposit mentioned against those specific vehicles/ lots. The above sale is subject to the terms and conditions mentioned in the process document uploaded on the

website; www.indiaauction.com. Please refer the same for details. Last date for submission of bids: 05-07-2022 E-auction date: 08-07-2022 | E-auction Time: 10.00 AM Onwards

Vehicles lying at various locations in Mumbai

as per details provided the E-auction process

Vehicles:

Contact: +91-9833968901 | Correspondence email: liqunity@dsaca.co.in, aks@dsaca.co.in

7.83 Lakhs

0.78 Lakhs

Alok Kailash Saksena Liquidator- Unity Infraprojects Limited Reg. No.: IBBI/IPA-001/IP- P00056/2017-18/10134

Off Add: Desai Saksena & Associates, First Floor, Laxmi Building, Sir Phirozshah Mehta Rd, Mumbai, Maharashtra 400001

Membership No.: A38895 Date: 23/06/2022

Invesco Mutual Fund

Invesco Asset Management (India) Pvt. Ltd.

(CIN: U67190MH2005PTC153471), 2101-A, 21st Floor, A Wing, Marathon Futurex, N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013

Telephone: +91 22 6731 0000, Fax: +91 22 2301 9422, Email: mfservices@invesco.com www.invescomutualfund.com

NOTICE

NOTICE is hereby given that Invesco Trustee Pvt. Ltd., (the Trustee to Invesco Mutual Fund) has approved the declaration of Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') in the following scheme, the particulars of which are as under:

Name of the Scheme	Plan(s) / Option(s)	Amount of IDCW (Rs. per unit)*	NAV as on June 22, 2022 (Rs. per unit)	Record Date#	
Invesco India Dynamic Equity Fund, an open	IDCW Option	0.08	16.18	June 29, 2022	
ended dynamic asset allocation fund	Direct Plan - IDCW Option	0.00	18.22	Julie 29, 2022	

*Distribution of the above IDCW is subject to the availability of distributable surplus and may be lower to the extent of distributable surplus available on the record date. IDCW payable to the unit holder(s) will be lower to the extent of tax deducted at source, at applicable rates.

*or immediately following Business Day if that day is not a Business Day.

Face Value per unit is Rs. 10/-.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy, if any.

Unit holders of the aforesaid scheme, whose names appear in the records of the Registrar, KFin Technologies Limited, as at the close of business hours on Wednesday, June 29, 2022 or immediately following Business Day if that day is not a Business Day (including valid purchase/switch-in application received till 3.00 p.m. on the record date, subject to the entire amount of subscription/ purchase as per the application / switch-in request is available for utilization by the scheme before the cut-off time on the record date) will be entitled to receive the IDCW.

Unit holders holding units in dematerialized (electronic) form whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the aforesaid scheme as at the close of business hours on Wednesday, June 29, 2022 will be entitled to receive the IDCW.

With regard to Unit holders under IDCW options of the aforesaid scheme, who have opted for IDCW Reinvestment facility, the IDCW due will be reinvested by allotting units for the IDCW amount (net of applicable taxes and stamp duty) (on the next Business Day after the Record Date) at a price based on the prevailing ex-IDCW NAV per unit on the record date.

> For Invesco Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager for Invesco Mutual Fund)

Saurabh Nanavati **Chief Executive Officer** Date: June 23, 2022

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Aditya Birla Sun Life AMC Ltd.

(A part of Aditya Birla Capital Ltd.)



Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg. Flohinstone Road. Mumbai - 400 013. Tel.: +91 22 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: I 65991MH1994PI C080811

28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत सूचना आणि माहिती

यादवारे सुचना देण्यात येत आहे की कंपनीची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) व्हिडिओ कॉन्फरन्स ('VC') / इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स ('OAVM') द्वारे गुरुवार, 21 जुलै, 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित केली जाईल. IST) कंपनी कायदा, 2013, SEBI (LODR) विनियम 2015 च्या लागू तरत्दींचे पालन करून एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यान्सार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी 8 एप्रिल 2020, 17/2020 दिनांक 13 एप्रिल 2020/2020 दिनांक 14/2020 च्या सामान्य परिपत्रक क्रमांकासह वाचले आहे. 5 मे 2020 आणि या संदर्भात जारी केलेली त्यानंतरची परिपत्रके, नवीनतम 2/2022 दिनांक 5 मे, 2022 रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) जारी केली आहे, परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022 /62 दिनांक 13 मे, 2022 रोजी (यापुढे एकत्रितपणे "परिपत्रक" म्हणून संदर्भित) आणि या संदर्भात जारी केलेली इतर लागू परिपत्रके SEBI द्वारे जारी केले गेले.

1. वार्षिक अहवाल पाठवणे:

वरील परिपत्रकांचे पालन करून, 28 व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष 2021-22 चा वार्षिक अहवाल केवळ कंपनीच्या सर्व भागधारकांना ईमेलदवारे पाठविला जाईल ज्यांचे ईमेल पत्ते(ई) कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकत आहेत. ('DPs'). ते कंपनीच्या https://mutualfund.adityabirlacapital.com स्टॉक एक्सचेंजेस अर्थात BSE लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, मेसर्स केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ("KFinTech") चे https://evoting.kfintech.com वर देखील उपलब्ध असेल.

2. ईमेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या आणि ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही अशा भागधारकांना kfintech च्या https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx या वेबसाईट ला भेट देऊन किंवा einward.ris@kfintech.com वर विनंती पाठवून कंपनीच्या RTA, KFintech ला तपशील सादर करण्याची विनंती केली जाते. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या शेअरहोल्डर्सना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचा ईमेल पत्ता त्यांच्या संबंधित DP सोबत नोंदणीकृत/अपडेट करून घ्यावा.

3. ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत:

28 व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यान्सार भागधारक रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएममध्ये ई-व्होटिंग स्विधेद्वारे व्यवसायावर त्यांचे मत(ले) देऊ शकतात. VC/OAVM दवारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना आणि एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये स्पष्ट केली आहे. एजीएममध्ये उपस्थित असलेले भागधारक ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मत(ते) दिलेले नाहीत ते एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील.

संचालक मंडळाने रु.च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 5.85/-. भागधारकांनी मंजूर केल्यास, अंतिम लाभांश एजीएमच्या 30 दिवसांच्या आत दिला जाईल. अंतिम लाभांशाच्या उद्देशासाठी रेकॉर्ड तारीख गुरुवार, 14 जुलै, 2022 असेल.

डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या शेअरधारकांना त्यांच्या संबंधित डीपींना पत्त्यातील किंवा बँक खात्याच्या तपशीलात कोणताही बदल सूचित करण्याची विनंती केली जाते. भौतिक स्वरुपात शेअर्स धारण करणार्या भागधारकांनी पत्त्यातील किंवा बँक खात्याच्या तपशिलातील कोणत्याही बदलाची माहिती KFintech ला einward.ris@kfintech.com वर किंवा abslamc.cs@adityabirlacapital.com वर कंपनीला कळवावी.

भागधारकांना विनंती आहे की, आयकर कायदा, 1961 नुसार, वित्त कायदा, 2020 द्वारे सुधारित केल्यानुसार, लाभांश उत्पन्न भागधारकांच्या हातात करपात्र आहे. त्यामुळे कंपनीला अंतिम लाभांश भरताना स्रोतावरील कर (TDS) कापून घेणे आवश्यक आहे. लाभांशावरील TDS बद्दल अधिक तपशील कंपनीच्या वेबसाइटवर येथे प्रदान केले आहेत: $deduction-of-tax-at-source-on-dividend-payable-for-fy-2021.pdf\ adityabirlacapital.com.$

आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेड साठी

हेमंती वाधवा कंपनी सचिव FCS- 6477

ठिकाण: मुंबई तारीख: 24 जून 2022 जाहीर नोटिस

श्री. शरद नारायण दळवी (मयत) यांचे **लॉकर** खाते बँकेच्या **मुलुंड पूर्व** शाखेमध्ये होते. सदर लॉकर खात्यातील **चीज वस्त्ंवर** मयत व्यक्तीचे कायदेशीर वारसदार म्हणून **कमारी स्वपना शरद दळवी** यांनी हक्के सांगितला असन त्यांनी बँकेला असे निवेदन र्दिले आहे की त्यांच्याशिवाय अन्य कोणीही वारसदार नाहीत. सदर हक्कदारांच्या निवेदनावर विश्वासून बँक वरील खात्यामधील चीज वस्तू हक्कदारांना देण्यास

तेंव्हा या बाबतीत जनकल्याण सहकारी बँक लि. चेंबूर जाहीर नोटीस देत आहे की वर दिलेल्या व्यक्तींशिवाय सदर मयत व्यक्तीचे इतर कोणी कायदेशीर वारसदार असतील तर त्यांनी पुढे येऊन बँकेला हि जाहीर नोटीस प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत लेखी स्वरुपात सत्य परिस्थितीसह आपली निवेदने सादर करावीत. जर नमद केलेल्या कालावधीत बँकेला कोणतेही निवेदन मिळाले नाही तर बँक वरील हक्कदारांचे हक्क मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करील. एक महिन्यानंतर प्राप्त झालेले कोणतेही, हरकत अथवा हक्काचा दावा कोणत्याही कारणासाठी दाखल करून घेतला

दिनांक - २४ जून २०२२

जनकल्याण सहकारी बँक लि. मुंबई करिता मुख्य कार्यकारी अधिकारी, १४०, विवेक दर्शन, सिंधी सोसायटी , चेंबूर , मुंबई-७१

जाहीर सूचना

जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. वरूणकुमार प्रसाद यांच्या पत्नी सौ. शशी किरण प्रसाद, राहणार सदनिका क्र. १५, जल किरण, कफ परेड, मुंबई ४००००५ यांच्य ाखाली लिहिलेल्या अनुसूचीमध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेल्या जागेच्या ("जागा" संदर्भातील शीर्षकाची तपासणी आम्ही करीत आहोत.

सदर जागा आणि/किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात विक्री, अदलाबदल, हस्तांतरण नेयुक्ती, भाडेपट्टी, उप-भाडेपट्टी, गहाणवट (न्याय्य किंवा अन्य), कर्जे, भेट, भाडेकरू न्तुरुता, नाउन्हा, उन जाउन्हा, निर्मायक (खाव्य विवास), कर्जा, कार्ड, नाउनिकार लीव्ह ॲण्ड लायसन्स, न्यास, वारसा, मृत्यूपत्र, ताबा, हायपोधिकेशन, प्रभार, धारणाधिकार मुखत्यारपत्र, भागिदारी करार, वहीवाट्, किंवा अन्य कोणत्याही करारपत्र किंवा कराराअंतर्गत् किंवा इतर रचना किंवा कोणत्याही प्रलंबित कायदेशीर कारवाईअंतर्गत, कायद्याच्या कोणत्यार्ह न्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण किंवा लवादाद्वारे पारित मनाई आदेश, जप्ती, हुकूम, आदेश किंवा निकाल या मार्गे किंवा अन्य कशाही प्रकारे कोणताही हक्क, शीर्षक, हिस्सा, दावा किंवा हितसंबंध असणाऱ्या आणि/किंवा तसा दावा करणाऱ्या कोणीर्ह केंवा सर्व व्यक्तींना याद्वारे विनंती आहे की, त्यांनी सदर सूचना प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत त्याबाबत निम्नस्वाक्षरीकार यांना खाली उल्लेखिलेल्या पत्त्याव त्याच्या कागदोपत्री पुराव्यांसह लेखी सूचित करावे, असे न केल्यास असे कोणताही कथित वार्व) आक्षेप, हितसंबंध किंवा मागण्या सर्व हेतू आणि कारणांकरिता सोडून दिले आणि/किंवा गुंडाळून ठेवले असे समजण्यात येईल आणि काणत्याही पद्धतीने बंधनकारक नसतील. वर उल्लेखिल्यानुसार अनुसूचीः

मुंबई शहराच्या नोंदणीकरण उप-जिल्हा आणि जिल्ह्यामधील कुलाबा विभाणाचे कॅडस्ट्रल सर्खे क्र. ६२२ धारण केलेल्या प्लॉट क्र. ५७-सी, बॅकबे रेक्लमेशनच्या ब्लॉकवर स्थित 'जल किरण' या इमारतीच्या आवारामध्ये वाटप केलेल्या १ (एक) खुल्या कार पार्किंग जागेच्या वापर आणि ताब्याच्या अधिकारासह 'जल किरण' या इमारतीच्या ४थ्या मजल्यावरील बिल्ट अप क्षेत्रफळ १,३८५ चौरस फूट निवासी सदनिका क्र. ⁹५ च्या ताबा, वापर आणि मालकीच्या लाभार्थी हक्क, शीर्षक, भाग आणि हितसंबंधांसह दि. ११ एप्रिल, १९७३ रोजी जल-किरण लामांचा हुत्यन, सावयन, माण जाण हिरासब्यास्त हि. १७७ ७ शिरा, १५७२ राजा जाणाचारण को-ऑपरेटिट हार्रियंग सोसायटी लिमिटेडद्वारे पारित माण प्रमाणपत्र क. ६३ (दुड्यम) द्वारे दर्शविणारे डिस्टिंक्टीव्ह क्र. ७९ ते ७५ (दोन्ही समाविष्ट) धारण केलेले एकूण रू. २५०/-रुपये दोनशे पन्नास मात्र) किंमत असलेले रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) किंमतीचे पाच (५

दिनांक २४ जून, २०२२

व्हेरिटाज लीगल करिता ॲडव्होकेट्स आणि सॉलिसिटर विनीत नलावाल्ल

objections@veritaslegal.ir फोर्ब्स इमारत, १ला मजला, चरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१.

b NOVARTIS

नोव्हार्टिस इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: इनस्पीयर बीकेसी पार्ट ६०१ आणि ७०१, बांद्रा कुर्ला कॉप्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई–४०० ०५१. **दूरध्वनी:** +९१ २२ ५०२४३०००; **फॅक्स:** +९१ २२ ५०२४३०१० ईमेल: india.investors@novartis.com, वेबसाइट: www.novartis.in सीआयएन: एल२४२००एमएच१९४७पीएलसी००६१०४

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) द्वारा २९ जुलै, २०२२ रोजी घेण्यात येणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, अभिलेख तारीख व अंतिम लाभांशासंबंधित माहिती

- १. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनीची ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') कंपन्या अधिनियम, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि त्याखालील तयार केलेले नियम तसेच मे ५, २०२० रोजीच्या सर्व लागू सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२०, डिसेंबर १४, २०२१ रोजीच्या सर्व लागू सामान्य परिपत्रक क्र. २१/२०२१ आणि मे ५ २०२२ रोजीच्या सर्व लागू सामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२२ साधारण परिपत्रकांसह वाचलेल्या सिक्युरीटिज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ आणि मे १३ २०२२ रोजीच्या निगम कामकाज मंत्रालय ('एमसीए') व परिपत्रक क्र. सेबी/एचओ सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ (यामध्ये एकत्रितपणे 'परिपत्रक' म्हणून संबोधण्यात येते) सेबी यांच्याद्वारा निर्गमित केलेल्या अन्य लागू परिपत्रकांच्या अनुपालनार्थ एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) ''व्हीसी'', ''ओएव्हीएम'' द्वारा घेण्यात येणार आहे.
- वरील परिपत्रकांच्या अनुसार, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१–२२ करित वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझीटरी पार्टिसिपंट्सकडे (''डीपी'ज'') नोंदणीकृत आहेत, पाठविण्यात येतील. ७४व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवालwww.novartis.in या कंपनीच्या वेबसाइटक आणि <u>www.bseindia.com</u> या स्टॉक एक्स्चेंजच्या म्हणजेच बीएसई लिमिटेडच्य वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध असेल.
- ३. ईमेल पत्त्यांची नोंदणी/अपडेटिंग प्रक्रिया/इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश प्राप्त करण्याचा आदेश नोंदणीकृत करणे
 - i. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी_आरटीएएमबी/ पी/सीआयआर/२०२१/६५५ दिनांक ०३ नोव्हेंबर २०२१ च्या परिपत्रकानुसार, सेबी ने फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेले सदस्य, पॅन, केवायसी तपशील आणि नामांकनाची नोंदणी अनिवार्य केली आहे. भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांना विनंती आहे की, त्यांचे पॅन, केवायसी तपशीलांसह बँक तपशील आणि आरटीएकडे नामांकन तपशील लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला एक रीतसर भरलेला फॉर्म आयएसआर-१ आणि इतर संबंधित फॉर्म पॅनसह (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) आणि रद्द केलेले चेक लीफ पाठवून सबमिट करा.
- ii. इलेक्टॉनिक मोडमध्ये शेअर धारण करणारया सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांच्या ईमेल आयडी किंवा काही बदल असल्यास, त्यांच्या बँक खात्याच्य तपशिलांमध्ये त्यांच्या डीपीकडे नोंदणी करावी.

४. ई-मतदानाद्वारा मतदान करण्याची प्रक्रिया

- i. सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाजावर त्यांचे दूरस्थ ई-मतदान दूरस्थ प्रणालीद्वारा करण्याची संधी मिळणार आहे. सभासदांना एजीएमच्य आधी रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंगचा
- ii. ई-मतदानाद्वारा मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता लॉग-इन अधिकारपत्रांची वर तरतूद केलेल्या प्रक्रियेत सदस्यांच्या ईमेल पत्त्यांची यशस्वीरीत्या नोंद झाल्यानंतर ईमेलद्वारा सदस्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.
- iii. ई-मतदानद्वारा मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता सविस्तर प्रक्रियेची एजीएमच्या सूचनेमध्ये तरतूद करून देण्यात येईल. तपशील कंपनीच्या वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल.
- सदस्यांनी नोंद घ्यावी की संचालक मंडळाने १९ मे, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या त्यांच्या सभेत रू. १० (रूपये फक्त दहा) प्रति भागाच्या अंतिम लाभांशास मान्यता दिली आहे. अंतिम लाभांश, सदस्यांच्या मान्यतेच्या विषयाधीन, ज्या सदस्यांची नावे अभिलेख तारखेनसार म्हणजेच २१ जलै , २०२२ रोजीप्रमाणे दस्यांच्या नोंदवहीत अभिलिखित आहेत, सदस्यांकरिता विविध ऑनलाइन हस्तांतरण प्रक्रियेद्वारा ज्यांनी त्यांचा बँक अकाऊंट तपशील अपडेट केलेला आहे, अशा सदस्यांना २ ऑगस्ट, २०२२ रोजी
- ज्या सदस्यांनी त्यांचा बँक अकाऊंट तपशील अपडेट केलेला नाही त्यांना डिव्हिडंड वॉरंट्स/डिमांड ड्राफ्ट्स त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येतील.
- ७. कायद्याच्या कलम ९१ च्या तरतुदींच्या अनुसार सदस्यांची नोंदवही व भाग हस्तांतरण पुस्तिका सर्व दिवशी शुक्रवार, २२ जुलै, २०२२ पासून ते २९ जुलै, २०२२ पर्यंत, दोन्ही दिवस धरून, बंद राहील.
- ८. सदस्यांनी नोंद घ्यावी की वित्त कायदा, २०२०च्या अनुसार, ०१ एप्रिल, २०२० नंतर कंपनीद्वारा वितरित केलेले किंवा प्रदान केलेले लाभांश सदस्यांच्या हाती करयोग्य असतील. कंपनीला त्यामुळे उक्त लाभांशाचे प्रदान करतेवेळी डिडक्ट टॅक्स ॲंट सोर्सचे अनुपालन करणे आवश्यक आहे. सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी कायद्याच्या अनुसार कागदपत्रे सादर करावीत. सविस्तर कर दर, लागू कर दराच्या उपलब्धतेकरिता आवश्यक कागदपत्रांची एजीएमच्या सूचनेमध्ये तरतूद

ही सूचना परिपत्रकांच्या तरतुदींच्या अनुपालनार्थ कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीकरिता व लाभार्थी निर्गमित करण्यात येत आहे.

दिनांक : २३ जून, २०२२

संचालकीय मंडळाच्या आदेशाद्वारे सही/

निखिल मालपाणी

जाहिर सूचना

आमचे अशिल पीएनबी हाळसिंग फायनान्स लिमिटेडचे कार्यालय १ ल्या मजल्यावर, कपूर हाऊस, हनूमान रोड, महिला संघ जवळ, विलेपार्ल (पूर्व), मुंबई – ४०० ०५७ येथे आहे. यांच्या वतीने जाहीर सूचना देण्यात येत आहे. आमच्या अशिलानी श्री गणेश चोप्रा याना ३ री क्रोस लेन, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अधेरी (प.). ४०० ०५३, सारंगा टॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, ७ वा मजला, येथील फ्लंट क्र. ७५ साठी, गृहकर्ज दिले होते. तथापि योग्य परिश्रम आणि सर्वोत्कृष्ट प्रयत्न करुनही मेसर्स आर एन ए. बिल्डर्स आणि श्रीमती मिन दयाल सिंग याच्यात दिनाक २४ ०४ १९९१ रोजी झालेल्या मालत्तेबाबतचा मूळ करार सापडत नाही. जर कोणाला ही मूळ कागदपत्रे सापडली असतील, तर कृपया ती खालील पत्त्यावर कळवा

किंवा सुपूर्व करा आणि कोणा व्यक्तीस सदर हरवलेल्या कागदपत्राबाबत आणि उपरोक्त . हस्तांतरानाबाबत शेअर्स, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **१५** दिवसात त्यांचे आक्षेप**मे. ज्युरिसमेट्रीक्स** यांच्याकडे कळवावेत, अन्यथा अशा व्यक्तींचा दावा, काही असल्यास, सर्व इच्छा व आहेत असे समजले जाईल. मे. ज्यरिसमेटीक्स

६०४, ईको हाउस, विश्वेश्वर नगर, ऑफ आरे रोड, गोरेगाव (पू), मुंबई — ४०० ०६३. दिनाकः २४/०६/२०२२ जाहीर सूचना

क्र. २१७ बी विंग रवी राज भुवन, दुसर मजला, रश्मी एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था, हाजी बापू रोड, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ ह्या द्वारे सूचित करतो की, माझे वडील श्री. शांताराम बालाजी शिंदे हे सदर गृहनिर्माण संस्थेत सभासद म्हणून रहात होते तथापि त्यांचा दि. ०९.०८.२००६ रोजी मृत्यु झाल्या कारणाने तसेच माझी आई श्रीम. सुनंदा शांताराम शिंदे हिचा देखील दि. ०१.०२.२०२० रोजी मृत्यु झाल्या कारणाने सदर सदनिका वारस हक्काने मी माझ्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे वरिल गृहनिर्माण संस्थेत सादर करित आहे. तथापि कोणालाही कोणताही स्वरुपाचा दावा अथव आक्षेप असल्यास त्यांनी हया सूचनेच्या प्रकाशनापासून १५ दिवसांत लिखित स्वरुपात कळविणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील कोणतेही दावे गृहीत धरले जाणार नाहीत आणि तसा दावा किंवा दावे यांच्या संदर्भाशिवाय सदर सदनिका वारसाहक्क म्हणून माझ्या नावे म्हणजेच मनोहर शांताराम शिंदे यांच्या नावे वरिल गृहसंस्थेत सभासद म्हणून समाविष्ट करण्यातं येईल.

NOTICE

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : २४.०६.२०२२

सही/

मनोहर शांताराम शिंदे

SHRI. V.THANGAVEL a member of the JEEVANDEEP (KANDIVALI) S.R.A. C.H.S. Ltd., having address at Sector No. 9, off Mahavir Nagar, Near Anandibai Kale college, Kandivali (West), Mumbai - 400067, and holding Room cum Shop No. 003, on Ground Floor in the building of the society, died on 25-11-2015, without making any nomination. I the undersigned advocate & above mentioned said society hereby invites claims or objection from the heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the date of the publication of this notice, with the copies of the such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as provided under the Bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants /objectors, in the office of the society. Any person/s including R/C Room owner's legal heirs if any, having any claim, demand, rights, title, interests or objections over the said R/C Room/premises shall inform the Advocate /or society, in writing along with supporting proofs within a period of 14 days from the date of publication hereof, failing which the society will assume that there is no claim, right, title, interest, demands, whatsoever and in any event, the same if any, shall be deemed to have been waived and abandoned.

Place - Mumbai Date - 24-06-2022

Sd/

Dilip J. Parekh

Advocate - High Court, B-44, Super Shopping Complex, Bajaj Cross Road, Near Vegetable Market, Kandivali(West), Mumbai-67

नवी मुंबई महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

फेरनिविदा सुचना क्र.नमुंमपा/ श. अ./90/2022-2023

5 5			
अ. क्र.	कामाचे नांव	अंदाजपत्रकिय रक्कम (रू.)	
1	घणसोली विभागातील प्रभाग क्रमांक 32 मधील श्री. गणेश सॉमील जवळील वॉर्ड ऑफिस, राजकमळ ज्वेलर्स ते अंबरचे झाड ,समर्थ नगर, जिजामाता पर्यंत मलवाहिनी बदलणे.	2,66,69,837/-	
2	घणसोली विभागातील प्रभाग क्र.34 मधील FoB सेक्टर- ते गणेश कृपा को.ऑ.हौ. सोसायटी जवळील गार्डन पर्यंत मलवाहिनी टाकणे	60,90,827/-	

निविदा पुस्तिका ई-टंडरिंग (E-Tendering) संगणक प्रणालीच्या https://nmmc.etenders.in या संकेत स्थळावर व नमुंमपा च्या <u>ov.in</u> या सकेत स्थळावर दिनाक 24/06/2022 रोजी प्राप्त होतील. निविदेचे सादरीकरण https://nmmc.etenders.in या संकेत स्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टेंडरिंग (E-Tendering) प्रक्रियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी सदर संकेत स्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबरवर संपर्क करावे

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे.

(संजय देसाई) शहर अभियंता नवी मुंबई महानगरपालिका

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/298/2022

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा)

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ऑण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 19.01.2022 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 26,44,848.77 (रूपये सब्बीस लाख चब्बेचाळीस हजार आठशे अट्टेचाळीस आणि **सत्याहत्तर पैसे फक्त)** साठी **कर्ज खाते क्र.HHLBOR00405408** या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 06.12.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **सना अब्दुल कलाम शेख आणि** मंदार एस. पोईपकर ऊर्फ मंदार शामसुंदर पोईपकर यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 22.06.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 26,44,848.77 (रूपये सब्बीस लाख चब्बेचाळीस हजार आठशे अट्टेचाळीस आणि सत्याहत्तर पैसे **फक्त**) पूढील व्याज **06.12.2021** पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

विरार (पश्चिम), वसई क्र. 1 ते 6 येथे सब-रजिस्ट्रारच्या क्षेत्रा अंतर्गत, तालुका वसई, जिल्हा पालघर, गाव डोंगरे (जुने गाव नारिंगी) येथे स्थित आणि वसलेले, हिस्सा क्र. 1, सर्व्हे क्र. 69 (जुना सर्व्हे क्र. 172), हिस्सा क्र. 5, सर्व्हे क्र. 66 (जुना सर्व्हे क्र. 169) पैकी जमीन मापित 1288.59 चौ. मीटर किंवा जवळपास वर निर्मित, एचडीआयएल लेआउटमध्ये, सेक्टर क्रमांक- 💵 मध्ये "प्रथमेश ड्रीम्स" म्हणून ओळखली जाणारी इमारत क्रमांक- 2 च्या विंग 'एल' मध्ये बाराव्या मजल्यावर अपार्टमेंट क्रमांक -1203, मापित 35.60 चौ. मीटर (चटई क्षेत्र), ठाणे -401303, महाराष्ट्र.

> अधिकत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

तारीख: 22.06.2022

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

स्थळ : ठाणे